

भाग १-आ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५८.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५.

जाहीर सूचना

क्रमांक नंपंसअ-९२३-२०२५.—

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ च्या महाराष्ट्र अध्यादेश क्र. ०५ च्या कलम ०३(१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ अंमलबजावणीच्या अनुषंगाने महत्वाचा लोक सेवा व्यापक लोकहिताच्या दृष्टीने अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्याबाबत नगरविकास विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-०९२२-प्र.क्र.३२, दिनांक ०९ जानेवारी, २०२४ अन्ये शासनाने निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे अधिसूचित केलेल्या लोकसेवा व अन्य बाबींचा तपशील नागरिकांना उपलब्ध करून आवश्यक असल्याने तसा तपशील प्रसिद्ध करणेबाबत मा. सहायुक्त, न. प. प्रशासन संचालनालय, मुंबई यांचेकडील परिपत्रक नप्रप्रस-कागि-०८-DUTD-RTS-२०२३-५६६२, दिनांक १७ ऑक्टोबर, २०२३ वरील परिपत्रकान्वये अधिसूचित करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सऱ्हक अर्जुनी, नगर पंचायत अंतर्गत अधिसूचित करण्यात येत असलेल्या सेवांचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र-एक पुढीलप्रमाणे आहे.—

विवरण पत्र-एक

अ. क्र.	लोकसेवांची सूची	आवश्यक कागदपत्र	सेवा शुल्क रु. (फी)	नियतकाळ मर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अधिकारी	द्वितीय अधिकारी
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
१)	जन्म प्रमाणपत्र देणे विहित नमुन्यातील अर्ज व इतर आवश्यक दस्तऐवज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर २०/-	०३ दिवस	जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम, १९६९ अन्ये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी अधिकारी/ कार्यालय	प्रशासकीय मुख्याधिकारी
२)	मृत्यु प्रमाणपत्र देणे विहित नमुन्यातील अर्ज व इतर आवश्यक दस्तऐवज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर २०/-	०३ दिवस	जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम, १९६९ अन्ये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी अधिकारी/ कार्यालय	प्रशासकीय मुख्याधिकारी
३)	मालमत्ता कर उतारा १. विहित नमुन्यातील अर्ज २. थकवाकी नसल्याचा दाखला	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर २०/-	०३ दिवस	कर निरीक्षक		प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	प्रशासकीय मुख्याधिकारी
४)	थकवाकी नसल्याचा १. विहित नमुन्यातील अर्ज दाखला देणे	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर २०/-	०३ दिवस	कर निरीक्षक		प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	प्रशासकीय मुख्याधिकारी
५)	(अ) दस्तऐवजाच्या १. विहित नमुन्यातील अर्ज आधारे मालमत्ता २. थकवाकी नसल्याचा दाखला हस्तांतरण नोंद ३. दस्तऐवजाची प्रत (खरेदी खत/ १००/- प्रमाणपत्र देणे बक्षीस पत्र/वाटणीपत्र व इतर)	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक		प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	प्रशासकीय मुख्याधिकारी
	(ब) वारसा हक्काने १. विहित नमुन्यातील अर्ज हस्तांतरण नोंद २. थकवाकी नसल्याचा दाखला प्रमाणपत्र देणे ३. वारसा हक्क प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक		प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	प्रशासकीय मुख्याधिकारी

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
६)	झोन दाखला देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ७/१२, सिटी सर्वे उतारा ३. मोजणी नकाशा/सिटी सर्वे उतारा	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	सह. नगर रचनाकार/रचना सहायक	प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
७)	जोते प्रमाणपत्र	१. विहित नमुन्यातील अर्ज २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	सह. नगर रचनाकार/रचना सहायक	प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
८)	भाग नकाशा देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ७/१२, सिटी सर्वे उतारा ३. मोजणी नकाशा/सिटी सर्वे उतारा	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	सह. नगर रचनाकार/रचना सहायक	प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
९)	नव्याने कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज २. मोगवटा प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१०)	पुनः कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
११)	कराढी मागणी पत्र तयार करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	कर निरीक्षक	प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१२)	कर माफी मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	कर निरीक्षक	प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१३)	स्वयंमुल्यांकन	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१४)	आक्षेप नोंदविणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१५)	उप विभागामध्ये मालमत्ता विभाजन	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदी खत, वाटणी पत्र, बक्षीस पत्र इत्यादी)	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१६)	रहिवास नसलेल्या मालमत्ताना करात सुट मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
१७) मालमत्ता पाडणे व पुनःबांधणी कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगरपालिका स्तरावर १५ दिवस कर निरीक्षक निश्चित केलेले दर	प्रशासकीय मुख्याधिकारी/ अधिकारी/ कार्यालय अधीक्षक				
१८) बांधकाम परवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. वास्तुविशारदाचा दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे ४. बांधकाम आराखडा नकाशा ५ प्रती ६. मोजणी नकाशा ७. मंजुर रेखांकनाची प्रत	नगरपालिका स्तरावर ६० दिवस सहा. नगर रचनाकार/रचना सहायक	प्रशासकीय मुख्याधिकारी/ अधिकारी/ कार्यालय अधीक्षक				
१९) भोगवाटा प्रमाणपत्र	१. विहित नमुन्यातील अर्ज २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र ३. जोते प्रमाणपत्र ४. घरमालक/वास्तुविशारद यांचे पुर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र	नगरपालिका स्तरावर ३० दिवस सहा. नगर रचनाकार/रचना सहायक	प्रशासकीय मुख्याधिकारी/ अधिकारी/ कार्यालय अधीक्षक				
२०) व्यापार/व्यवसाय/ साठा करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज	नगरपालिका स्तरावर ७ दिवस कर निरीक्षक निश्चित केलेले दर	प्रशासकीय मुख्याधिकारी/ अधिकारी/ कार्यालय अधीक्षक				
२१) मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. रस्त्या पुनःस्थापन करारा	नगरपालिका स्तरावर ७ दिवस कर निरीक्षक निश्चित केलेले दर	प्रशासकीय मुख्याधिकारी/ अधिकारी/ कार्यालय अधीक्षक				
२२) व्यवसाय परवाना स्वयं-नुतनीकरण (ऑटो-रिन्युअल) Auto-renewal of Trade License	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न. प./न. प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर १५ दिवस कर निरीक्षक निश्चित केलेले दर	प्रशासकीय मुख्याधिकारी/ अधिकारी/ कार्यालय अधीक्षक				
२३) नविन परवाना मिळणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर १५ दिवस कर निरीक्षक निश्चित केलेले दर	प्रशासकीय मुख्याधिकारी/ अधिकारी/ कार्यालय अधीक्षक				
२४) परवान्याचे नुतनीकरण	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर १५ दिवस कर निरीक्षक निश्चित केलेले दर	प्रशासकीय मुख्याधिकारी/ अधिकारी/ कार्यालय अधीक्षक				
२५) परवाना हस्तांतरण	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर १५ दिवस कर निरीक्षक निश्चित केलेले दर	प्रशासकीय मुख्याधिकारी/ अधिकारी/ कार्यालय अधीक्षक				
२६) परवाना दुर्घट प्रत	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर १५ दिवस कर निरीक्षक निश्चित केलेले दर	प्रशासकीय मुख्याधिकारी/ अधिकारी/ कार्यालय अधीक्षक				

परिशिष्ट—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
२७)	व्यवसायाचे नाव बदलणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	प्रशासकीय मुख्याधिकारी अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	
२८)	व्यवसाय बदलणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	प्रशासकीय मुख्याधिकारी अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	
२९)	परवाना/धारक भागीदाराचे नाव बदलने	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	प्रशासकीय मुख्याधिकारी अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	
३०)	भागीदाराच्या संख्येत बदल (वाढ/कमी)	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	प्रशासकीय मुख्याधिकारी अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	
३१)	परवाना रद्द करणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	प्रशासकीय मुख्याधिकारी अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	
३२)	कालवाह्य परवाण्यासाठी नुतनीकरण सूचना	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	प्रशासकीय मुख्याधिकारी अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	
३३)	मंगल कार्यालय/ समागृह वगैरे परवाना देणे (मिळकत विभाग)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सूचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित विभागीय जिल्ह्याचे सह-आयुक्त जिल्हा (नगरपरिषद सह-आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	
३४)	मंगल कार्यालय/ समागृह वगैरे परवान्याचे नुतनीकरण करणे (मिळकत विभाग)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सूचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित विभागीय जिल्ह्याचे सह-आयुक्त जिल्हा (नगरपरिषद सह-आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	
३५)	लॉणिंग हाऊस परवाना देणे (मिळकत विभाग)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सूचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित विभागीय जिल्ह्याचे सह-आयुक्त जिल्हा (नगरपरिषद सह-आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	

परिशिष्ट चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
३६)	लॉणिंग साझा परवान्याचे नुतनीकरण करणे (गिळकरा विभाग)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सूचना नुसार रथानिक रत्नावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	संवंधित जिल्हाचे विभागीय निल्हा सह-आयुक्त सह-आयुक्त (नगरपरिषद (नगरपरिषद प्रशासन) प्रशासन)	
३७)	पाणी उपरां करण्यासाठी केंद्रिय भुजल सर्वेक्षण विभाग (अश्वा इतर रांबंधीत विभाग) यांचे नां-हरकत प्रगाणपत्राकरिता नागरिक रथानिक रवाऱ्या संरथेचे पाणी अनुपलब्धता प्रगाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संवंधित नगरपालिकेची कोणतीही थकवाकी नसल्याचे प्रगाणपत्र ३. ना हरकत प्रगाणपत्र दिल्यानंतर भोगवटा प्रगाणपत्र पुनर्भरण करणेवावतचे प्रतिज्ञापत्र ४. शासनाव्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगरपालिका रत्नावर निश्चित केलेले दर	३० दिवस	पाणी पुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता	प्रशासकीय मुख्याधिकारी अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	
३८)	रस्त्यावरील खड्डे कुजगिणे	१. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी	नगरपालिका रत्नावर निश्चित केलेले दर	५ दिवस	स्थापत्य अभियंता	प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	
३९)	रस्ता खोदाई परवाना देणे (To Grant road Cutting Permission) नवीन परवाना व नुतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संवंधित न. प./न. प.ची कोणतीही थकवाकी नसल्याचा प्रगाणपत्र ३. शासनाव्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगरपालिका रत्नावर निश्चित केलेले दर	३० दिवस	स्थापत्य अभियंता	प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	
४०)	गटारावरील झाकणे सुरित्यत ठेवणे	१. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी	नगरपालिका रत्नावर निश्चित केलेले दर	५ दिवस	पाणी पुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता	प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	
४१)	शहरात स्वच्छता ठेवणे	१. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी २. शासनाव्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगरपालिका रत्नावर निश्चित केलेले दर	१ दिवस	पाणी पुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता	प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	
४२)	राज्याच्या खाद्य परवान्याकरिता नागरिक स्वराज्य संरथेचे ना-हरकत प्रगाणपत्र देणे (To issue NOC from	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संवंधित नगरपालिकेची कोणतीही थकवाकी नसल्याचे प्रगाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना/कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा	नगरपालिका रत्नावर निश्चित केलेले दर	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	प्रशासकीय अधिकारी/ कार्यालय अधीक्षक	

परिशिष्ट—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
Municipality or other Local body for State License for food Business)	प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्कावावत्तची कागदपत्रे ४. शासनाव्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे						
४३) खाद्य नोंदणी प्रमाणपत्राकरिता नागरी रथानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्यविषयक ना-हरकत प्रमाणपत्र देणे (To issue Health NOC by Municipality/ Panchyat for Food Registration Certificate)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित म. न. पा. ची कोणतीही थक्कावाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना/कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्कावावत्तची कागदपत्रे ४. शासनाव्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	प्रशासकीय मुख्याधिकारी अधिकारी/ कार्यालय अधीक्षक		
४४) जाहिरात परवाना/ आकाशचिन्ह परवाना (Signange License) नवीन	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न. प./न. प.ची कोणतीही थक्कावाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	प्रशासकीय मुख्याधिकारी अधिकारी/ कार्यालय अधीक्षक		
४५) महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदीनुसार वृक्ष तोड परवानगी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासनाव्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	४५ दिवस	संबंधित प्राधिकरणाचे वृक्ष अधिकारी	संबंधित नियोजन प्राधिकरणाचे मुख्याधिकारी		
४६) भूमिगत दूर संचार वाहिनी (ऑटीकल फायबर केवल) टाकण्याकरीता परवानगी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. नगरविकास विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२१/ C.R. २४२/UD-२०, दिनांक १९/१२/२०२२ मधील Schedule-III नुसार आवश्यक कागदपत्रे ३. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगरविकास विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२१/C.R. २४२/UD-२०, दिनांक १९/१२/२०२२ मधील Schedule- IV नुसार रथानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	शासन निर्णय क्रमांक संकीर्ण- २०२१/ दिनांक १९/१२/२०२२ मधील C.R.२४२/ २०२१/ दिनांक १९/१२/२०२२ मधील	मुख्याधिकारी निर्णय क्रमांक संकीर्ण- २०२१/ दिनांक १९/१२/२०२२ मधील	संबंधित जिल्हाचे तथा अध्यक्ष मधील Schedule- IV नुसार रथानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	संबंधित जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय दूरसंचार समिती	प्रधान सचिव माहिती तंत्रज्ञान विभाग दूरसंचार समिती

परिशिष्ट—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
४७) फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सूचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	१५ दिवस मुख्याधिकारी	१५ दिवस संबंधित विमागीय जिल्ह्याचे सह-आयुक्त जिल्हा (नगर परिषद सह-आयुक्त प्रशासन)	१५ दिवस मुख्याधिकारी	संबंधित विमागीय जिल्ह्याचे सह-आयुक्त जिल्हा (नगर परिषद सह-आयुक्त प्रशासन)	संबंधित विमागीय जिल्ह्याचे सह-आयुक्त जिल्हा (नगर परिषद प्रशासन)
४८) मोबाईल टॉवर परवाना (Mobile Tower Approval) दिलेला परवाना (Ground Base Tower & Roof Top Tower)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. माहिती तंत्रज्ञान यांनी दिलेला परवाना ३. संबंधित इमारतीच्या मालकी हक्काचा पुरावा ४. वैध भाडेकरार नामा ५. स्थळाचा नकाशा (१:१०००) ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचा वैध मोगवटा प्रमाणपत्र ७. संबंधित इमारतीच्या/ जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र ८. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र ९०. पर्यावरण विभागाची ना-हरकत ९१. संबंधित नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र ९२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने/दस्तऐवज	शासनाने विहित केलेले व नगरपरिषद/ नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले शुल्क	६० दिवस नगर रचनाकार	६० दिवस नगर पंचायत संबंधित विमागीय जिल्ह्याचे सह-आयुक्त जिल्हा (नगर परिषद सह-आयुक्त प्रशासन)	६० दिवस नगर पंचायत संबंधित विमागीय जिल्ह्याचे सह-आयुक्त जिल्हा (नगर परिषद सह-आयुक्त प्रशासन)	६० दिवस नगर पंचायत संबंधित विमागीय जिल्ह्याचे सह-आयुक्त जिल्हा (नगर परिषद सह-आयुक्त प्रशासन)	६० दिवस नगर पंचायत संबंधित विमागीय जिल्ह्याचे सह-आयुक्त जिल्हा (नगर परिषद सह-आयुक्त प्रशासन)

सडक अर्जुनी :

दिनांक ३१ जानेवारी, २०२५.

सारंग खांडेकर,
मुख्याधिकारी,
नगर पंचायत, सडक अर्जुनी.